

एम.ए.मराठी अभ्यासक्रम (सत्र पद्धती)

M.A. MARATHI SYLLABUS (SEMESTER PATTERN)

सत्र एक

- अभ्यासपत्रिका १ : अ) प्राचीन — मध्ययुगीन मराठी गद्य
 (ऐच्छिक) अथवा
 आ) मराठी वैचारिक निबंध भाग—१
- अभ्यासपत्रिका २ : अर्वाचीन मराठी कविता (१८८५ ते १९४५)
 (आवश्यक)
- अभ्यासपत्रिका ३ : अ) विशेष वाङ्मयप्रकार : नाटक (स्वातंत्र्यपूर्व कालखंड)
 (ऐच्छिक) अथवा
 आ) विशेष वाङ्मयप्रकार : कादंबरी (स्वातंत्र्यपूर्व कालखंड)
 इ) लोकसाहित्य : भाग — १
 अथवा
 ई) नवे वाङ्मयप्रवाह (दलित आंबेडकरवादी व स्त्रीवादी)
 साहित्यशास्त्र भाग—१
- अभ्यासपत्रिका ४ : सत्र दोन
 (आवश्यक)

- अभ्यासपत्रिका १ : अ) अर्वाचीन मराठी गद्य
 (ऐच्छिक) अथवा
 आ) मराठी वैचारिक निबंध भाग—२
- अभ्यासपत्रिका २ : महायुद्धोत्तर मराठी कविता (१९४५ ते २०००)
 (आवश्यक)
- अभ्यासपत्रिका ३ : अ) विशेष वाङ्मय प्रकार : नाटक (स्वातंत्र्योत्तर कालखंड)
 (ऐच्छिक) अथवा
 आ) विशेष वाङ्मय प्रकार : कादंबरी (स्वातंत्र्योत्तर कालखंड)
 इ) लोकसाहित्य भाग —२
 अथवा
 ई) नवे वाङ्मयप्रवाह (ग्रामीण व आदिवासी)
- अभ्यासपत्रिका ४ : साहित्यशास्त्र भाग—२
 (आवश्यक)

सत्र तीन

- अभ्यासपत्रिका १ : प्राचीन — मध्ययुगीन मराठी कविता : भाग — १
 (आवश्यक)
- अभ्यासपत्रिका २ : अ) विशेष ग्रंथकार : संत ज्ञानेश्वर
 (ऐच्छिक) **अथवा**
 आ) तौलनिक साहित्याभ्यास
- अभ्यासपत्रिका ३ : भाषाविज्ञान भाग—१
 (आवश्यक)
- अभ्यासपत्रिका ४ : अ) प्राचीन व मध्ययुगीन मराठी वाङ्मयेतिहास (प्रारंभापासून इ.स. १८०० पर्यंत)
 (ऐच्छिक) **अथवा**
 आ) संशोधनशास्त्र

सत्र चार

- अभ्यासपत्रिका १ : प्राचीन — मध्ययुगीन मराठी कविता : भाग २
 (आवश्यक)
- अभ्यासपत्रिका २ : अ) विशेष ग्रंथकार : भालचंद्र नेमाडे
 (ऐच्छिक) **अथवा**
 आ) भाषांतरमीमांसा
- अभ्यासपत्रिका ३ : भाषाविज्ञान भाग—२
 (आवश्यक)
- अभ्यासपत्रिका ४ : अ) अर्वाचीन मराठी वाङ्मयेतिहास (इ.स. १८०० ते २०००)
 (ऐच्छिक) **अथवा**
 आ) साहित्यसमीक्षा

प्रश्नपत्रिकेचा आराखडा

गुणविभाजन : सत्र एक, दोन, तीन व चार साठी

प्रत्येक लेखी सत्रांत परीक्षा	८० गुण
प्रत्येक सत्रांतील अंतर्गत मूल्यमापन	२० गुण
प्रत्येक सत्रांतील प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे एकूण गुण	१०० गुण

प्रत्येक सत्राचे एकूण गुण — ४०० : एम.ए. मराठी पदवी परीक्षा — एकूण गुण १६००

प्रश्नपत्र : गुणविभाजन : एकूण गुण ८०

प्रश्नपत्रीकेचे स्वरूप

- 1) प्रत्येक प्रश्नपत्रीकेमध्ये चार घटक रहातील
- 2) प्रत्येक प्रश्नपत्रीकेमध्ये प्रत्येकी 16 गुणांचे पाच प्रश्न राहतील व ते सर्व अनिवार्य राहतील
- 3) चारही घटकावर चार प्रश्न अंतर्गत पर्यायांसह राहतील
- 4) पाचवा प्रश्न अनिवार्य असून त्यात प्रत्येक घटकावर प्रत्येकी चार गुणांचे प्रश्न विचारले जतील. त्यांना समाण गुण असुन त्यांत अंतर्गत पर्यायं राहणार नाही.
- 5) प्रत्येक प्रश्नपत्रीका ३ तासांची असेल
- 6) लेखी परीक्षा १ अंतर्गत मूल्यमापन त्यांत प्रत्येकी 40% गुण मिळवणे अनीवार्य राहील.

एम.ए. मराठी

सत्र पद्धती अभ्यासक्रम

सत्र एक

अभ्यासपत्रिका १

अ) प्राचीन—मध्ययुगीन मराठी गद्य

घटक १ : मराठी गद्य : संकल्पना, स्वरूप आणि उगम,

घटक २ प्राचीन मराठीतील गद्यप्रकार: महानुभाव गद्य, बखर, ऐतिहासिक

पत्रे

व दस्तावेज इत्यादींचे स्वरूप विश्लेषण.

: अभ्यासग्रंथ

घटक ३

१. गोविंदप्रभू — चरित्र

२. दृष्टिंतपाठ

घटक ४

१. सभासदाची बखर

संदर्भग्रंथ

१. महानुभाव पंथ आणि त्याचे वाङ्मय — श.गो.तुळपुळे

२. प्राचीन मराठी गद्य: प्रेरणा व परंपरा — श्री. र. कुळकर्णी

३. महानुभावीय मराठी वाङ्मय — य.खु. देशपांडे

४. महानुभाव : साहित्य दर्शन — डॉ. उषा देशमुख

५. महानुभाव साहित्य : शोधसंचार — डॉ. अविनाश आवलगावकर

६. मराठी बखर वाङ्मय — डॉ. र. वि. हेरवाडकर

७. प्राचीन मराठीतील चरित्रलेखन — डॉ. वसंत बोरगावकर
८. संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश (आरंभापासून १९२० पर्यंत) — संपा. वसंत आबाजी डहाके
९०. बखर वाङ्मय: उद्गम आणि विकास — बापूजी संकपाळ
९१. मराठी बखर गद्य — संपा. गं.ब. ग्रामोपाध्ये
-

अथवा

आ) मराठी वैचारिक निबंध भाग—१

- घटक १ : निबंध : एक वाङ्मयप्रकारः स्वरूप व घटकतत्त्वे
मराठी वैचारिक निबंध : संकल्पना आणि स्वरूप
- घटक २ : निबंधातील वैचारिकतेचे स्वरूप.
मराठी निबंध : उगम आणि विकास (स्थूल आढावा)
: अभ्यासग्रंथ
- घटक ३ : लोकहितवादींची शतपत्रे : संपा. पु.ग.सहस्रबुद्धे
- घटक ४ १. प्रबोधनाचा पूर्वरंग : संपा. ल.रा. नासिराबादकर
२. स्त्री—पुरुष तुलना : ताराबाई शिंदे

संदर्भग्रंथ

१. महात्मा फुले समग्र वाङ्मय — संपा. य.दि.फडके
२. महात्मा फुले : शोधाच्या नव्या दिशा — संपा. हरी नरके
३. लोकहितवादी : काळ आणि कर्तृत्व — डॉ. निर्मलकुमार फडकुले
४. निबंध : शास्त्र व कला — प्र.न.जोशी
५. मराठी निबंध — लघुनिबंध : स्वरूपविवेचन — वि.पां. देऊळगावकर, चंद्रकांत देऊळगावकर
६. प्रदक्षिणा खंड १ — संपा. अनिरुद्ध कुळकर्णी, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे
७. प्रदक्षिणा खंड २ — संपा. अनिरुद्ध कुळकर्णी, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे
८. आधुनिक मराठी गद्याचा पायाभूत अभ्यास — संपा. वासुदेव मुलाटे व इतर
९. डॉ. आबेडकरांचे समाजचिंतन — डॉ.भालुचंद्र फडके

१०. फुले—आंबेडकर : शोध आणि बोध — डॉ. भालचंद्र फडके

११. महात्मा फुले — डॉ.भा.ल. भोळे

१२. महात्मा फुले : व्यक्ती आणि विचार — गं.बा.सरदार

अभ्यासपत्रिका — २

अर्वाचीन मराठी कविता (१८८५ ते १९४५)

घटक १ : कविता : वाङ्मयप्रकाराचे स्वरूप आणि घटक

प्रमुख अर्वाचीन काव्यप्रकारांचा परिचय

घटक २ : अर्वाचीन मराठी कविता : उगम आणि विकास (स्थूल

आढावा १८८५ ते १९४५)

: अभ्यासग्रंथ

घटक ३ हरपले श्रेय (केशवसुतांची निवडक कविता : संपा. रा.श्री.जोग

घटक ४ १. फुलराणी (बालकवींची कविता) : संपा. रा.शां.वाळिंवे

२. पिंपळपान (गोविंदाग्रजांची कविता) : संपा. रा.श्री.जोग

संदर्भग्रंथ

१. कविता : संकल्पना, निर्मिती आणि समीक्षा — वसंत पाटणकर

२. काही मराठी कवी : जाणिवा आणि शैली — सुधीर रसाळ

३. अर्वाचीन मराठी काव्यदर्शन — अक्षयकुमार काळे

४. दलित कविता — म.सु.पाटील

५. मराठी कविता आणि आधुनिकता — यशवंत मनोहर

६. मराठी कविता : स्वरूप आणि विवेचन — निशिकांत ठकार

७. साठोत्तरी मराठी कविता व कवी — रा.ग.जाधव

८. स्वातंत्र्योत्तर मराठी कविता — संपा. सुषमा करोगल

९. कविता आणि प्रतिमा — सुधीर रसाळ

१०. रसग्रहण : कला आणि स्वरूप — गो.म.कुलकर्णी

११. मराठी काव्याचे मानदंड : भाग १ व भाग २, स.रा.गाडगीळ

१२. गीतकाव्य — वसंत दावतर

१३. दोन परंपरा — द.भि.कुळकर्णी

१४. कवितेविषयी — संपा. वसंत आबाजी डहाके
१५. केशवसुत समीक्षा — संपा. नाडकणी, कामत व इतर
१६. गोविंदाग्रज समीक्षा — अक्षयकुमार काळे
१७. बालकवीचे काव्यविश्व — म.सु.पाटील
१८. बालकवीची कविता : तीन संदर्भ — रमेश तेंडुलकर

ऋग्वेदसूत्रे ऋग्वेदसूत्रे

अभ्यासपत्रिका — ३

अ) विशेष वाङ्मयप्रकार : नाटक (स्वातंत्र्यपूर्व कालखंड)

- | | |
|-------|--|
| घटक १ | वाङ्मयप्रकार व कलाप्रकार म्हणून नाटकाचे स्वरूप . |
| | नाटक व रंगभूमीच्या प्रमुख घटकांचा अभ्यास . |
| घटक २ | आधुनिक मराठी रंगभूमी : स्वातंत्र्यपूर्व कालखंड : स्थूल आढावा |
| | अभ्यासग्रंथ |
| घटक ३ | तृतीय रत्न : महात्मा जोतीराव फुले |
| घटक ४ | १. संगीत सौभद्र : अण्णासाहेब किलोस्कर
२. कीचकवध : कृ.प्र. खाडिलकर |

संदर्भग्रंथ

१. आजचे नाटककार — संपादक दत्तात्रेय पुंडे व स्नेहल तावरे
२. दलित रंगभूमी, संपादक — भालचंद्र फडके
३. नाटक : एक चिंतन — वसंत कानेटकर
४. नाट्यस्वगत : स्वरूप आणि समीक्षा — शकुंतला खोत
५. प्रयोगक्षम मराठी नाटके — संपादक मु.श्री.कानडे
६. मराठी नाटक आणि रंगभूमी : पहिले शतक (१८४३—१९४३) — वि.भा.देशपांडे
७. मराठी नाट्यलेखनतंत्राची वाटचाल — अरविंद वामन कुळकणी
८. मराठी नाट्यसमीक्षेचा विकास — चंद्रकांत धांडे
९. मराठीचे नाट्यतंत्र — मो.द.ब्रम्हे
१०. शोकनाट्याचे साहित्यरूप — सदा कन्हाडे
११. शोकांतिकेचा उदय — विलास खोले

१२. सुखात्मिकेचे स्वरूप — गोकाककर व दुंगेकर
१३. मराठी नाट्यपद : स्वरूप आणि समीक्षा — अ.द.वेलणकर
१४. रंगविमर्श — नरहर कुरंदकर
१५. समकालीन मराठी रंगभूमी — संपादक राजेंद्र नाईकवाडे, राजन जयस्वाल
१६. संगीत सौभद्र : घटना आणि स्वरूप — संपादक व.दि.कुलकर्णी
१७. तृतीयरत्न — संपादक डॉ.मदन कुलकर्णी
१८. महात्मा फुले :शोधाच्या नव्या वाटा — संपादक हरी नरके
१९. नाटककार खाडिलकर: एक अभ्यास — वा.ल. कुलकर्णी
-

अथवा

आ) विशेष वाङ्मयप्रकार : कादंबरी (स्वातंत्र्यपूर्व कालखंड)

- घटक १ : कादंबरी : व्याख्या, स्वरूप आणि घटक
मराठी कादंबरी (स्वातंत्र्यपूर्व कालखंड) : स्थूल आढावा
- घटक २ ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक, ग्रामीण, प्रादेशिक, शहरी—
महानगरी, स्त्रीवादी, दलित इत्यादि प्रवाहांचा यांचा स्थूल
परिचय.
- : अभ्यासग्रंथ
- घटक ३ पण लक्षात कोण घेतो? — ह.ना. आपटे
- घटक ४ १. इंदू काळे सरला भोळे — वा.म. जोशी
२. रणांगण — विश्राम बेडेकर

संदर्भग्रंथ

१. कादंबरी — ल.ग.जोग
२. कादंबरी आणि मराठी कादंबरी — उषा हस्तक
३. गेल्या अर्धशतकातील मराठी कादंबरी, संपादक — विलास खोले
४. मराठी कादंबरीचा इतिहास — चंद्रकांत बांदिवडेकर
५. कादंबरी समीक्षा — श्री.मा.कुळकर्णी
६. मराठी कादंबरी : पहिले शतक — कुसुमावती देशपांडे

७. मराठी कादंबरी : तंत्र आणि विकास — प्र.वा.बापट, ना.वा.गोडबोले
 ८. कादंबरी : एक साहित्यप्रकार — हरिशचंद्र थोरात
 ९. धार आणि काठ — नरहर कुरंदकर
 १०. मराठी कादंबरी : आस्वादयात्रा — संपादक विजया राजाध्यक्ष
 ११. वामन मल्हार : वाङ्मयदर्शन — वा.ल. कुळकर्णी
-

अथवा

इ) लोकसाहित्य : भाग — १

- | | |
|-------|---|
| घटक १ | : लोकसाहित्य : संकल्पना, स्वरूप आणि व्याप्ती |
| घटक २ | मराठी लोकसाहित्य अभ्यासाची परंपरा
अभ्यासकांचे संशोधन व संपादनाचे कार्य |
| घटक ३ | लोकसाहित्य व लिखित साहित्य यांचा परस्पर संबंध,
लोकतत्त्वीय अध्ययन पद्धती, आदिबंधात्मक अध्ययन,
लोकसाहित्यातील वाङ्मयीन सौदर्य : रचना, भाषा, कल्पना व
आविष्कारशैली, लोकसाहित्य व पारंपरिक साहित्य : अनुबंध |
| घटक ४ | लोकसाहित्य व संतसाहित्य, लोकसाहित्याचा इतर शास्त्रांशी
अनुबंध : इतिहास, पुरातत्त्व, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र,
भाषाशास्त्र, मानसशास्त्र, धर्मशास्त्र आणि लोकसाहित्य. |

संदर्भग्रंथ

१. लोकसाहित्याची रूपेषा — दुर्गा भागवत
२. लोकसाहित्याचे स्वरूप — प्रभाकर मांडे
३. लोकप्रतिभा आणि लोकतत्त्वे — मधुकर वाकोडे
४. लोकसाहित्य : शोध आणि समीक्षा — रा.चिं.द्वेरे
५. मराठी लोकसंस्कृतीचे उपासक — रा.चिं.द्वेरे
६. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती — सरोजिनी बाबर
७. लोकसाहित्य : भाषा आणि संस्कृती — संपादक सरोजिनी बाबर
८. लोकसाहित्य : बदलते संदर्भ, बदलती रूपे — गंगाधर मोरजे
९. लोकसाहित्य : एक स्वतंत्र अभ्यासक्षेत्र — गंगाधर मोरजे

अथवा

ई) नवे वाङ्मयप्रवाह (दलित—आंबेडकरवादी व स्त्रीवादी)

- घटक १ : साहित्यातील प्रवृत्ती आणि प्रवाह : संकल्पना आणि स्वरूप
- घटक २ : साठोत्तरी काळात उदयास आलेले नवे वाङ्मयप्रवाह व त्यांची सामाजिक व राजकीय पार्श्वभूमी, दलित—आंबेडकरवादी साहित्यप्रवाह : उगम, विकास, स्वरूप आणि वैशिष्ट्ये.
- स्त्रीवादी साहित्यप्रवाह : उगम विकास स्वरूप आणि वैशिष्ट्ये.
- : अभ्यासग्रंथ
- घटक ३ : १. हकिकत आणि जटायू (कादंबरी) — केशव मेश्राम
२. जेव्हा मी जात चोरली होती (कथा) — बाबुराव बागूल
३. नाकेबंदी (कविता) — ज. वि. पवार
- घटक ४ : १. दुस्तर हा घाट (कादंबरी) — गौरी देशपांडे
२. विदेही (कथा) — विजया राजाध्यक्ष
३. पुन्हा दीर्घ कविता (कविता) — रजनी परूळेकर

संदर्भग्रंथ

- | | |
|---|------------------------|
| १. दलित साहित्य : वेदना आणि विद्रोह — | भालचंद्र फडके |
| २. दलित साहित्य : सिद्धांत आणि स्वरूप — | यशवंत मनोहर |
| ३. दलित साहित्य : आजचे क्रांतिविज्ञान — | भालचंद्र फडके |
| ४. दलित कविता — | म.सु.पाटील |
| ५. दलितांची आत्मकथने — | वासुदेव मुलाटे |
| ६. दलित रंगभूमी — | संपा.—डॉ.भालचंद्र फडके |
| ७. दलित कथा : उद्गम आणि विकास — | प्रकाश खरात |
| ८. निळी पहाट — | प्रा.रा.ग.जाधव |

९. साहित्य : ग्रामीण आणि दलित	—	संपा. नंदपुरे, निघोट, वाटाणे, लांबट
१०. स्त्री—साहित्याचा मागोवा — खंड १,२ व ३—	—	संपादित (भारतीय विद्यापीठ अभिमत
विश्वविद्यालय व साहित्यप्रेमी		
भगिनी मंडळ)		
११. स्त्रीवादी समीक्षा : स्वरूप आणि उपयोजन—	—	अशिवनी धोंगडे
१२. १९६० नंतरची सामाजिक परिस्थिती व साहित्यातील नवे प्रवाह — आनंद यादव		
१३. आधुनिक मराठी कवयित्रींची कविता	—	रा.ग.जाधव
१४. कथा गौरीची	—	संपा. विद्या बाळ व इतर
१५. मराठी लेखिका : चिंता आणि चिंतन	—	भालचंद्र फडके
१६. स्त्रीवाद	—	संपा. सुमती लांडे
१७. विजय राजाध्यक्ष यांचे कथाविश्व	—	अलका भोपटकर
१८. आंबेडकरवादी मराठी साहित्य	—	यशवंत मनोहर
१९. द सेकंड सेक्स	—	सिमोन द बोळुआर (अनुवाद—करुणा गोखले)

अभ्यासपत्रिका — ४

साहित्यशास्त्र — भाग १

- घटक १ : साहित्यशास्त्राचे स्थूल स्वरूप;
साहित्याची म्हणजे काय?, साहित्याची प्रयोजने,
साहित्याची निर्मितिप्रक्रिया, साहित्यप्रकाराची संकल्पना,
प्रमुख साहित्यप्रकारांचे स्वरूप व पृथगात्म वैशिष्ट्ये,
- घटक २ साहित्य आणि इतर ललित कला,
साहित्यमूल्ये आणि जीवनमूल्ये, साहित्य व समाज : परस्पर
संबंध, शैलीविज्ञान
- घटक ३ भारतीय साहित्यशास्त्र : उगम आणि विकास (स्थूल आढावा)
शब्दशक्ती : अभिधा, लक्षणा आणि व्यंजना,
- घटक ४ रस संकल्पना, रससूत्रे, रसांची संख्या

रस : लौकिक की अलौकिक? रसविष्टे,
रस — संकल्पनेचे प्राचीन व अर्वाचीन भाष्यकार.

संदर्भग्रंथ

१. भारतीय साहित्यशास्त्र — ग.त्र्यं.देशपांडे
 २. रसभावविचार — र.पं.कंगले
 ३. रसचर्चा — पद्माकर दादेगावकर
 ४. साहित्य—सिद्धांत, (अनुवाद) — स.गं.मालशे
 ५. सौंदर्यमीमांसा — रा.भा.पाटणकर
 ६. टीकाविवेक — श्री. के.श्रीरसागर
 ७. सौंदर्यविचार — संपा. मुंबई मराठी साहित्य संघ
 ८. आधुनिक मराठी साहित्यसमीक्षा व रससिद्धांत — लक्ष्मणशास्त्री जोशी
 ९. काव्यशास्त्रप्रदीप — स.रा.गाडगीळ
 १०. प्राचीन काव्यशास्त्र — र.पं.कंगले
 ११. भारतीय साहित्यशास्त्र — राम कापसे
 १२. नवे साहित्यशास्त्र — यशवंत मनोहर
-

सत्र — दोन

अभ्यासपत्रिका — १

अ) अर्वाचीन मराठी गद्य

घटक — १ : अर्वाचीन मराठी गद्यः संकल्पना व स्वरूप, अर्वाचीन मराठी निबंधवाङ्मयाचा स्थूल आढावा, मराठी ललित निबंध : एक स्वतंत्र वाङ्मयप्रकार

घटक — २ ललित निबंधाचे उपप्रकार : आठवणी—अनुभव,

लघुनिबंध, व्यक्तिचित्रे, प्रवासवर्णन आणि ललितलेख या
 प्रकारांची वैशिष्ट्ये आधुनिक मराठी ललित निबंधाचा स्थूल
 आढावा.

: अभ्यासग्रंथ

- | | |
|----------------|--|
| घटक — ३ | १.प्रबोधनाचा पूर्वरंग (म. जोतीबा फुले यांचे निवडक लेखन)
— संपादक ल.रा. नसिराबादकर |
| | २.आगरकर लेखसंग्रह — संपा. ग.प्र. प्रधान |
| घटक — ४ | १.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बहिष्कृत भारतातील अग्रलेख
— संपादक रत्नाकर गणवीर |
| | २.पांढरे केस हिरवी मने — वि.द. घाटे |
| | ३.ऋतुचक्र — दुर्गा भागवत |

संदर्भग्रंथ

१. आधुनिक मराठी गद्याचा पायाभूत अभ्यास — संपा. डॉ.वासुदेव मुलाटे व इतर
२. महात्मा फुले समग्र वाइमय— संपा. य.दि.फडके
३. महात्मा फुले : शोधाच्या नव्या दिशा — संपा. हरी नरके
४. मराठी निबंध — लघुनिबंध : स्वरूपविवेचन — वि.पा.देऊळगावकर व चंद्रकांत देऊळगावकर
५. प्रदक्षिणा — खंड—१ — संपा. कॉन्टिनेन्टल प्रकाशन
६. प्रदक्षिणा खंड—२ — संपा. कॉन्टिनेन्टल प्रकाशन
७. आगरकर — य.दि.फडके
८. फुले—आंबेडकर : शोध आणि बोध — भालचंद्र फडके
९. मराठी लघुनिबंधाचा इतिहास — आनंद यादव
१०. अर्वाचीन मराठी गद्याची पूर्वपीठिका — गं.बा.सरदार

११. महात्मा फुले : व्यक्ती आणि विचार – गं.बा.सरदार

我我

अथवा

आ) मराठी वैचारिक निबंध : भाग – २

घटक - १ : मराठी वैचारिक निबंध : स्वातंत्र्योत्तर कालखंडाचा स्थूल

आढावा

२. विनोबा सारस्वत – संपादक राम शेवाळकर

(अभ्यासासाठी भाग—५: साहित्यशक्ती)

घटक — ३ : अभ्यासग्रन्थ —

१. विचारशिल्प (लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे निवडक लेख) –

संपादक — प्रा. राम. जाधव

घटक – ४ १. नव्या युगाची स्पंदने – (गं.बा. सरदार यांचे निवडक लेख) –

प्र. चि. शेजवलकर

२. शिवरात्र — नरहर कुरुंदकर

संदर्भ ग्रंथ

- | | | |
|-------------------------------|---|-----------------|
| १. डॉ. आंबेडकरांचे समाजचिंतन | — | भालचंद्र फडके |
| २. फुले—आंबेडकर : शोध आणि बोध | — | भालचंद्र फडके |
| ३. गंगाधर बाळकृष्ण सरदार | — | हे.वि.इनामदार |
| ४. पत्रकार डॉ.आंबेडकर | — | गंगाधर पानतावणे |

५. निबंधकार डॉ. आंबेडकर	—	यशवंत मनोहर
६. डॉ. आंबेडकरांची पत्रकारिता	—	सुखराम हिवराळे
७. आगरकरांचा सामाजिक तत्त्वविचार	—	गं.बा.सरदार

अभ्यासपत्रिका — २

महायुद्धोत्तर मराठी कविता

(कालखंड १९४५ ते २०००)

घटक — १ : अभ्यासग्रंथ

१. मर्ढेकरांची कविता — बा.सी. मर्ढेकर

घटक — २ १. नवी मळवाट — शरच्चंद्र मुक्तिबोध

२. माझे विद्यापीठ — नारायण सुर्वे

घटक — ३ : अभ्यासग्रंथ

१. ग्रामगीता (अध्याय १०, ३९व ४०) — राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

घटक — ४ १. संध्याकाळच्या कविता — ग्रेस

२. उत्थानगुंफा — यशवंत मनोहर

संदर्भग्रंथ

१. सर्व सुर्वे — संपा. वसंत शिरवाडकर

२. सुर्वे यांचे विद्यापीठ — संपा. पुष्पा राजापुरे

३. मुक्तिबोधांचे साहित्य — रा.भा. पाटणकर

४. मुक्तिबोधांची कविता — मदन कुलकर्णी

५. मर्ढेकरांची कविता : एक अभ्यास — धो.वि. देशपांडे

६. मर्ढेकरांची कविता : आकलन, आस्वाद आणि चिकित्सा — अक्षयकुमार काळे

७. मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ — खंड १ व खंड २— विजया राजाध्यक्ष

८. तरीही येतो वास फुलांना — म.बा. धोंड

९. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज : व्यक्ती आणि वाङ्मय — संपा. अक्षयकुमार काळे

१०. धुके आणि शिल्प — त्र्यं. वि. सरदेशमुख

-
११. ग्रेसविषयी — अक्षयकुमार काळे
१२. ग्रेस आणि दुर्बोधता — जयंत परांजपे
१३. सार्थ ग्रामगीता — तुकारामदादा गीताचार्य (संपा. सुदामजी सावरकर)
-

अभ्यासपत्रिका — ३

अ) विशेष वाइमयप्रकार : नाटक (स्वातंत्र्योत्तर कालखंड)

घटक — १ : अभ्यासग्रन्थ

१. कौंतेय — वि.वा. शिरवाडकर
२. इथे ओशाळ्ला मृत्यू — वसंत कानेटकर

घटक — २ १. तुझे आहे तुजपाशी — पु.ल. देशपांडे

घटक — ३ : अभ्यासग्रन्थ

१. वाडा चिरेबंदी — महेश एलकुंचवार
१. वाटा—पळवाटा — दत्ता भगत

संदर्भग्रन्थ

१. वसंत कानेटकरांची नाटके : वैविध्य आणि धृवीकरण — रा. भा. पाटणकर
२. कानेटकरांची नाट्यसृष्टी — राजन जयस्वाल
३. एलकुंचवारांची नाट्यसृष्टी — संध्या अमृते
४. महेश एलकुंचवार यांची नाट्यसृष्टी — कमलेश
५. शिरवाडकरांची नाटके — शोभना देशमुख
६. पु.ल. : एक आकलन — मदन कुलकर्णी
७. अमृतसिद्धी : खंड १ व खंड २ — संपा. स.ह. देशपांडे व इतर
८. दत्ता भगतांची नाट्यसृष्टी — प्रकाश त्रिभुवन
-

अथवा

आ) विषेश वाइमयप्रकारः कादंबरी (स्वातंत्र्योत्तर कालखंड)

घटक — १ : अभ्यासग्रन्थ

१. बळी — विभावरी शिरुकर
२. फकिरा — अण्णाभाऊ साठे

घटक — २ स्वामी — रणजित देसाई

घटक — ३ :**अभ्यासग्रंथ**

१. झाडाझडती — विश्वास पाटील

घटक — ४ १. गोतावळा — आनंद यादव
२. पोखरण — केशव मेश्राम

संदर्भग्रंथ

१. मराठी कादंबरी : आस्वादयात्रा — संपा. विजया राजाध्यक्ष

२. शोध झाडाझडतीचा — सुवर्णा नाईक

अथवा

इ) लोकसाहित्य : भाग २

घटक — १ : मराठी लोकगीत : स्वरूप, विवेचन आणि प्रकार

कथागीत, ओवी, फेरावरची गाणी, भोंडला, भुलाबाई, नागपंचमी,
विधीगीते, शेतकरी गीते, गोंधळी, वासुदेव, पांगूळ, धनगरगीते,
पोतराजाची गाणी, शाहिरी कविता, दलित शाहिरी, लावणी,
पोवाडा.

घटक — २ मराठी लोककथा : स्वरूप, विवेचन आणि प्रकार

लोककथांची भारतीय परंपरा, बृहत्कथा, पंचतंत्र, हितोपदेश,
वेताळपंचविशी, सिंहासनबत्तीशी, शूकबहात्तरी, जातककथा.

घटक — ३ लोकनाट्य : स्वरूप आणि प्रकार

: प्रयोगरूप लोककला, लोकनृत्य विधी, नाट्यविधी.
: भारतीय लोकनाट्याची परंपरा, भरतप्रणीत नाट्यरूपे,
बौद्धकालीन रंगभूमी, जातकातील नाट्यरूपे इ. चा स्थूल परिचय.

घटक — ४

: प्रयोगरूप लोककला आणि त्यांचे बदलते स्वरूप.

: काही लोकनाट्यप्रकार : कळसूत्रीनाट्य, गोंधळ, वाघ्यामुरळी,
दशावतार, लळीत, दंडार, कीर्तन, तमाशा, खडी गंमत, भारूड,
आदिवासी नृत्य व नाट्यरूपे.

संदर्भग्रंथ

१. लोकरंगभूमी — प्रभाकर मांडे
२. लोकरंजनाची पारंपरिक माध्यमे — शारद व्यवहारे
३. मराठी लोककथा — मधुकर वाकोडे
४. लोकप्रतिभा आणि लोकतत्त्वे — मधुकर वाकोडे
५. मराठी लोकसंस्कृतीचे उपासक — रा.चिं. ढेरे
६. लोकनाट्याची परंपरा — वि. कृ. जोशी
७. स्त्रियांचे खेळ आणि गाणी — सरोजिनी बाबर
८. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती — सरोजिनी बाबर
९. लोकसाहित्य : भाषा आणि संस्कृती — संपादक सरोजिनी बाबर
१०. लोकसाहित्य : बदलते संदर्भ बदलती रूपे — गंगाधर मोरजे
११. लोकनागर रंगभूमी — तारा भवाळकर
१२. लोकसाहित्यातील स्त्रीप्रतिमा — तारा भवाळकर
१३. मराठीचे लोकनाट्य : तमाशा, कला आणि साहित्य — नामदेव व्हटकर
१४. झाडीपट्टीची लोकरंगभूमी — हरिश्चंद्र बोरकर
१५. खडी गंमत : विदर्भाचे लोकलेणे — हरिश्चंद्र बोरकर
१६. दंडारीची लोकसंपदा — हरिश्चंद्र बोरकर

अथवा

ई) नवे वाड्मयप्रवाह (ग्रामीण व आदिवासी)

- घटक — १ : ग्रामीण वाड्मयप्रवाह : स्वरूप, उगम आणि विकास
ग्रामीण साहित्याची सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय पाश्वर्भूमी
ग्रामीण वाड्मय प्रवाहाची प्रमुख वैशिष्ट्ये
- घटक — २ आदिवासी साहित्यप्रवाह : स्वरूप, उमग आणि आणि विकास
आदिवासी साहित्याची सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय पाश्वर्भूमी
आदिवासी साहित्यप्रवाहाची वैशिष्ट्ये.
- घटक — ३ : अभ्यासग्रंथ
१. धग (कादंबरी) — उद्घव शोळके
२. निवडक शंकर पाटील (कथा) — संपादक — वा.ल. कुलकर्णी
- घटक — ४ १. जित्राब (ग्रामीण कविता) — संपादक — भैरवकुमार
२. गोंडवन पेटले आहे. (कविता) — विनायक तुमराम

संदर्भ ग्रंथ

१. ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि समस्या — आनंद यादव
२. ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि शोध — नागनाथ कोत्तापल्ले
३. ग्रामीण साहित्य : एक चिंतन — द. ता. भोसले
४. ग्रामीण कथा — वासुदेव मुलाटे
५. मराठी प्रादेशिक कादंबरी : तंत्र आणि स्वरूप— मदन कुलकर्णी

६. साहित्य : ग्रामीण आणि दलित — (संपा.) ईश्वर नंदपुरे, हरिचंद्र निघोट, राजेंद्र वाटाणे, रमा लांबट
७. ग्रामीण वाड्मयाचा इतिहास — चंद्रकुमार नलगे
८. आदिवासी साहित्य : स्वरूप आणि समीक्षा — विनायक तुमराम
९. नवकथाकार शंकर पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास — नागनाथ कोतापल्ले
१०. मराठी ग्रामीण कवितेचा इतिहास — कैलास सार्वेकर
-

अभ्यासपत्रिका — ४

साहित्यशास्त्र — भाग २

घटक — १ : पाश्चात्य साहित्यशास्त्र :

अनुकृतीचा सिद्धांत, प्लेटो व ऑरिस्टॉटल यांची मते, कॅथार्सिस,

घटक — २ इलियटचा काव्यविचार.

घटक — ३ : अर्वाचीन मराठी साहित्यसिद्धांत :

मर्ढेकरांचा सौंदर्यविचार आणि लयतत्त्व, वाड्मयीन महात्मता,

मुक्तिबोधांचा मानुषतेचा सिद्धांत, द.ग. गोडसे यांचा पोतविचार,

घटक — ४ भालचंद्र नेमाडे यांचा देषीयतेचा सिद्धांत, रा.भा. पाटणकरांचा

द्विधृवात्मकतेचा सिद्धांत.

संदर्भग्रंथ

- | | |
|--|---------------------|
| १. ऑरिस्टॉटलचे काव्यशास्त्र (अनुवाद) — | गो.वि. करंदीकर |
| २. साहित्य—सिद्धांत (अनुवाद) | स.गं. मालशे |
| ३. सौंदर्य आणि साहित्य | बा.सी. मर्ढेकर |
| ४. सृष्टी, सौंदर्य आणि साहित्यमूल्य | शरच्चंद्र मुक्तिबोध |
| ५. पोत | द.ग. गोडसे |
| ६. सौंदर्यमीमांसा | रा.भा. पाटणकर |
| ७. टीकाविवेक | श्री के. क्षीरसागर |

८. मराठी टीका	—	संपा. वसंत दावतर
९. सौंदर्यविचार	—	संपा. मुंबई मराठी साहित्य संघ
१०. आधुनिक मराठी साहित्यसमीक्षा व रससिद्धान्त — लक्ष्मणशास्त्री जोशी		
११. प्लेटोचे साहित्यशास्त्र	—	अ.ना. देशपांडे
१२. मर्डेकरांची सौंदर्यमीमांसा	—	प्रभाकर पाढ्ये
१३. मर्डेकरांचे सौंदर्यशास्त्रः पुनःस्थापना	—	द.भि. कुळकर्णी
१४. नवे साहित्यशास्त्र	—	यशवंत मनोहर

सत्र — तीन

अभ्यासपत्रिका — १

प्राचीन — मध्ययुगीन मराठी कविता : भाग १

घटक — १ : प्राचीन मराठी साहित्य : स्वरूप, उगम आणि विकास

राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी

धर्म आणि संप्रदाय यांच्याशी असणारा साहित्याचा अनुबंध

संतकाव्यप्रवाह : स्थूल आढावा

घटक — २ प्राचीन मराठी काव्याच्या अभिव्यक्तीचे प्रकार : अभंग व ओवी

प्राचीन मराठीतील खंडकाव्ये व आख्यानकाव्ये : स्थूल परिचय .

घटक — ३ : अभ्यासग्रंथ

१. ज्ञानेश्वरी : अध्याय नववा ('ज्ञानेश्वरी'ची म. शासन प्रकाशित
राजवाडे प्रत)

२. महदंबेचे धवळे : संपादक — सुहासिनी इर्लेकर
- घटक — ४ १. महाद्वाराच्या पायरीशी — संपादक हेमंत इनामदार व ल.रा.
- नसिराबादकर
२. एकनाथांची भारूडे (खंड—१) — संपा. नानासाहेब बडवे

संदर्भग्रंथ

१. महाराष्ट्र सारस्वत (खंड १ खंड २) — वि.ल.भावे, शं.गो.तुळपुळे
२. प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास : भाग १ ते ७ — अ.ना.देशपांडे
३. प्राचीन वाङ्मयकोश : प्राचीन खंड — स्नातकोत्तर मराठी विभाग, नागपूर विद्यापीठ
४. महाराष्ट्रातील पाच संप्रदाय — पं.रा.मोकाशी
५. प्राचीन मराठी वाङ्मयाचे स्वरूप — ह.श्री.शेणोलीकर
६. ज्ञानदेव आणि ज्ञानदेवी — संपा.गा.चिं.देरे
७. मराठी कविता : जुनी आणि नवी — वा.ल.कुळकर्णी
८. संत कवयित्री — इंदुमती शेवडे
९. ओवी ते लावणी — श्री.रं.कुलकर्णी
१०. संत, पंत व तंत — श्री म. माटे
११. प्राचीन मराठी कविपंचक — द.सी.पंगू
१२. एकनाथदर्शन — संपा. हे.वि. इनामदार
१३. मध्ययुगीन मराठी साहित्य : एक पुनर्विचार — श्री.रं.कुलकर्णी
१४. प्राचीन मराठीची नवधारा — रा.चिं.देरे
१५. मराठी आख्यान कविता — गं.ब.ग्रामोपाध्ये
१६. महाकाव्य : स्वरूप आणि समीक्षा — द.भि.कुळकर्णी
१७. मराठी साहित्याचे आदिबंध — उषा देशमुख
१८. पाच भक्तिसंप्रदाय — र.रा.गोसावी
१९. भागवतोत्तम संत एकनाथ — शं.दा.येंडसे
२०. एकनाथांची भारूडे — संपा. मदन कुलकर्णी
२१. महदंबेचे धवळे — संपा. मदन कुलकर्णी

अभ्यासपत्रिका — २

अ) विशेष ग्रंथकार : संत ज्ञानेश्वर

घटक — १ : विशिष्ट ग्रंथकाराचा अभ्यास : एक वाङ्मयीन संकल्पना

संत ज्ञानेश्वर : चरित्र आणि व्यक्तिमत्त्व

घटक — २ ज्ञानेश्वरकालीन सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक

परिस्थितीचा स्थूल आढावा.

संत ज्ञानेश्वरांचे वाङ्मयविश्व : स्थूल परिचय

घटक — ३ : अभ्यासग्रंथ

१. ज्ञानेश्वरी : अध्याय पहिला (शासकीय राजवाडे प्रत)

घटक — ४ १. चांगदेव पासष्टी

२. अमृतानुभव (प्रकरण १ व २)

संदर्भग्रंथ

१. ज्ञानदेव आणि नामदेव	—	श.दा.पेंडसे
२. ज्ञानदेव आणि ज्ञानदेवी	—	संपा. रा.चिं.द्हेरे
३. मराठी कविता : जुनी आणि नवी	—	वा.ल.कुळकर्णी
४. ज्ञानेश्वरांचे तत्त्वज्ञान	—	श.दा.पेंडसे
५. ज्ञानेश्वर चरित्र आणि संशोधन	—	रा.ग.हर्षे
६. श्रीज्ञानदेवदर्शन	—	संपा. ब.स.येरकुटवार
७. ज्ञानेश्वरी—प्रबोध	—	संपा. शंकर अभ्यंकर
८. ज्ञानेश्वरी : स्वरूप, तत्त्वज्ञान आणि काव्य	—	म.वा.धोंड

९. श्रीज्ञानेश्वरदर्शन — भाग १ व भाग २	— संपा. न.बा.देशमुख
१०. ज्ञानदेवांचे व्यक्तिमत्त्व	— सुशीला पाटील
११. ज्ञानेश्वरीतील शिकवण	— श्री.मा.कुळकर्णी
१२. ज्ञानेश्वरांचे श्रोतृसंवाद	— द.भि.कुळकर्णी
१३. ज्ञानेश्वरांची जीवननिष्ठा	— गं.बा.सरदार
१४. आठव ज्ञानदेवांचा, ज्ञानदेवीचा	— यू.म.पठाण

अथवा

आ) तौलनिक साहित्याभ्यास

- घटक — १ :** तौलनिक साहित्याभ्यासाची संकल्पना तौलनिक साहित्याभ्यासाच्या दिशा, प्रभावाची संकल्पना : सैद्धांतिक भूमिका व प्रयोजन, प्रभावाची कारणमीमांसा : संपर्क, राजकीय स्थित्यांतरे, सांस्कृतिक अंतःप्रवाह, नवे शोध आणि तत्त्वज्ञान. प्रभावांचे स्वरूप : अनुकरणमूलक, बंडखोरी, युगर्धर्म व युगशैली,
- घटक — २** वाङ्मयीन विषयांचा व आशयसूत्रांचा प्रभाव, चरित्रनायक, पात्रे, मिथक यांचा प्रभाव. मध्ययुगीन मराठी वाङ्मयावरील प्रभाव : स्थूल परिचय ब्रिटीशकालीन मराठी साहित्यावरील प्रभाव : स्थूल परिचय पाश्चिमात्य विचारवंतांचा प्रभाव : स्थूल परिचय वाङ्मयीन प्रभाव : शेक्सपीअर, इब्सेन इ.नाटककारांचा प्रभाव.
- घटक — ३ :** तौलनिक साहित्य समीक्षा : तत्त्व आणि उपयोजन, विश्वसाहित्य आणि राष्ट्रीय साहित्य : संकल्पना व स्वरूप,
- घटक — ४** भारतीय साहित्य : संकल्पना व स्वरूप, भारतीय साहित्याच्या संदर्भात तौलनिक साहित्याभ्यास.

संदर्भग्रंथ

अ: वैचारिक ग्रंथ

१०. तौलनिक साहित्याभ्यास : तत्त्वे आणि दिशा — संपा. चंद्रशेखर जहागीरदार

११. तौलनिक साहित्याभ्यास — वसंत बापट
१२. तौलनिक साहित्य : नवे सिद्धांत आणि उपयोजन — आनंद पाटील
१३. साहित्य : रंग आणि अतरंग — निशिकांत मिरजकर
१४. तौलनिक साहित्य आणि मध्ययुगीन मराठी वाहमय — संपा. र.बा. मंचरकर
१५. प्राचीन — अर्वाचीन साहित्यानुबंध — संपा. रा. गो. नाईकवाडे, कृष्णा साकुळकर व इतर
१६. भारतीय साहित्याची संकल्पना — संपा. द. दिपुंडे व पद्मजा घोरपडे

ब: ललित ग्रंथ

१. पर्व — एस.एल.भैरप्पा (अनुवाद — उमा कुलकर्णी)
 २. संस्कार — यू.आर.अनंतमूर्ती (अनुवाद — रं.शा.लोकापूर, वि.ग.कानिटकर)
 ३. सूड — बाबुराव बागूल
 ४. हयवदन — गिरीश कर्णाड (अनुवाद — चिं.त्र्य.खानोलकर)
 ५. महानिर्बाण — सतीश आळेकर
-

अभ्यासपत्रिका — ३

भाषाविज्ञान — भाग १

घटक १: भाषेचे स्वरूप, वैशिष्ट्ये आणि कार्य

भाषेच्या व्याख्या, भाषेचे स्वरूप, मानवी व मानवेतर भाषिक संप्रेषण, भाषिक व भाषेतर संप्रेषण, भाषेबद्दलचे दृष्टिकोण, भाषेची वैशिष्ट्ये व कार्य.

घटक २ स्वनिमविन्यास : स्वन स्वनिम स्वनांतर, ध्वनिनिर्मितीचे

प्रकार, मराठीचा स्वनिम विचार. **पदिमविन्यासःपद—पदिम—पदान्तर,**

पदिमविन्यासातील प्रक्रिया, वाक्यविन्यास : वाक्यविश्लेषण :

रूपबंध आणि वाक्य परस्परसंबंध, प्रथमोपस्थित संघटक पद्धती.

अर्थविन्यास : अर्थस्वरूप, अर्थक्षेत्र आणि घटकविश्लेषण, अर्थप्रकार.

घटक ३ : भाशाभ्यासाच्या पद्धती

ऐतिहासिक व तौलनिक भाशाभ्यास पद्धती, वर्णनात्मक भाशाभ्यासपद्धती.

घटक ४ **भाषाविज्ञान व इतर अभ्यासक्षेत्रे, शैलीविज्ञान (ध्वनी, शब्द, वाक्य व अर्थ या पातळ्यांवर), कोशविज्ञान, भाषांतरमीमांसा, मनोविज्ञान, मानववंशविज्ञान, उपयोजित भाषाविज्ञान.**

संदर्भग्रंथ

१. आधुनिक भाषाविज्ञान : सिद्धांत आणि उपयोजन — मिलिंद मालशे
 २. भाषा : इतिहास व भूगोल — ना.गो. कालेलकर
 ३. भाषा आणि भाषाशास्त्रे — श्री. न. गजेंद्रगडकर
 ४. भाषाविज्ञान परिचय — स.ग. मालशे, द.दि. पुंडे, अंजली सोमण
 ५. आधुनिक भाषाविज्ञान (संरचनावादी, सामान्य आणि सामाजिक) — कल्याण काळे, अंजली सोमण

 ६. भाषाविज्ञान : वर्णनात्मक आणि ऐतिहासिक — संपादक. मालशे, इनामदार, सोमण
 ७. मराठी भाषा : उद्गम आणि विकास — कृ. पां. कुळकर्णी
 ८. अभिनव भाषाविज्ञान — गं.ना. जोगळेकर
 ९. सुलभ भाषाविज्ञान — द.दि. पुंडे
 १०. मराठीचे वर्णनात्मक भाषाविज्ञान — महेंद्र कदम
 ११. भाषास्वरूप सामर्थ्य व सौदर्य — वामन केशव लेले
 १२. भाषाविवेक — मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष
 १३. संज्ञापनविद्या आणि ललित कला — रमेश वरखेडे
 १४. भयंकर सुंदर मराठी भाषा — द.दि. पुंडे
 १५. वैखरी : भाषाव्यवहार — अशोक केळकर
-

अभ्यासपत्रिका — ४

अ) प्राचीन व मध्ययुगीन मराठी वाङ्मयेतिहास

(आरंभापासून ते इ.स. १८०० पर्यंत)

घटक — १ : वाङ्मयेतिहास : संकल्पना, स्वरूप आणि विविध पद्धती, प्राचीन—मध्ययुगीन मराठी साहित्य : प्रमुख प्रेरणा व स्वरूप,

घटक — २ प्राचीन—मध्ययुगीन वाङ्मयीन, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक पार्श्वभूमी, तिचा वाङ्मयावरील परिणाम.

घटक — ३ प्राचीन — मध्ययुगीन वाङ्मयातील विविध प्रवाह : संतसाहित्य,

महानुभाव साहित्य, पंडिती साहित्य, बखर वाडमय, षाहिरी वाडमय,
धर्म, पंथ—संप्रदाय आणि वाडमय यांचे परस्परसंबंध,
हिंदू, जैन, बौद्ध, मुस्लिम, नाथ, वारकरी, महानुभाव, दत्त, समर्थ,
वीरशैव, सूफी इत्यादी पंथ—संप्रदाय, प्राचीन — मध्ययुगीन
साहित्य—संस्कृतीची प्रसारमाध्यमे : भजन, कीर्तन, प्रवचन, दंडार,
लळीत, पुराण, लोककला.

संदर्भग्रंथ

१. महाराष्ट्र सारस्वत (खंड १ व खंड २)	—	वि.ल.भावे, शं.गो.तुळपुळे
२. प्राचीन मराठी वाडमयाचा इतिहास : भाग १ ते ७	—	अ.ना.देशपांडे
३. प्राचीन वाडमयकोशः प्राचीन खंड, स्नातकोत्तर मराठी विभाग, नागपूर विद्यापीठ, नागपूर		
४. महाराष्ट्रातील पाच संप्रदाय	—	पं.रा.मोकाशी
५. महानुभाव संशोधन	—	वि.भि.कोलते
६. नाथसंप्रदाय	—	म.रा.जोशी
७. महानुभाव पंथ आणि त्याचे वाडमय	—	शं.गो.तुळपुळे
८. मराठी भाषेचे मूळ	—	विश्वनाथ खैरे
९. प्राचीन मराठी गद्यः प्रेरणा आणि परंपरा	—	श्री.रं.कुळकर्णी
१०. प्राचीन मराठी वाडमयाचे स्वरूप	—	ह.श्री.शेणोलीकर
११. यादवकालीन महाराष्ट्र	—	मु.ग.पानसे
१२. संतावाडमयाची सामाजिक फलश्रुती	—	गं.बा.सरदार
१३. मराठी साहित्याचे आदिबंध	—	उषा मा.देशमुख
१४. वारकरी संप्रदाय : उदय व विकास	—	भा.पं.बहिरट, अ.ज्ञा.भालेशव
१५. पाच भक्तिसंप्रदाय	—	र.रा.गोसावी
१६. युगप्रवर्तक संत : तुकाराम—रामदास	—	संपा. शारयू तायवाडे, राजेंद्र वाटाणे, कोमल ठाकरे
१७. महाराष्ट्र संस्कृतीची जडणघडण	—	ह. श्री. शेणोलीकर, देशपांडे
१८. संत कवयित्री	—	इंदुमती शेवडे
१९. प्राचीन मराठी जैन साहित्य	—	सुभाषचंद्र अक्कोडे
२०. मराठी वीरशैव साहित्य	—	सुधाकर मोगलेवार
२१. नागेश संप्रदाय	—	यू. म.पठाण
२२. मुसलमानांची जुनी मराठी कविता	—	अ.का.प्रियोळकर
२३. मुसलमान मराठी संतकवी	—	रा.चिं.देरे
२४. मराठी वाडमयाभिरुचीचे विहंगमावलोकन	—	रा.श्री.जोग

२५. वाड्मयेतिहासाची संकल्पना	—	संपा.द.दि.पुंडे
२६. मराठी संशोधन मंडळातील सूक्ष्मपटांची सूची	—	वि.बा.प्रभुदेसाई
२७. मराठी वाड्मयाचा इतिहास : खंड १ ते ३	—	महाराष्ट्र साहित्य परिषद
२८. संतसाहित्य आणि लोकसाहित्य : काही अनुबंध—	—	रा.चिं.ढेरे
२९. सातीग्रंथ : स्वरूप आणि समीक्षा	—	कृ.पं.देशपांडे
३०. पंडित कवी	—	के.ना.वाटवे
३१. बखर वाड्मयः उद्गम आणि विकास	—	बापूजी संकपाळ
३२. संत, पंत व तंत	—	श्री म.माटे
३३. प्राचीन मराठी कविपंचक	—	द.सी.पंगू
३४. मराठी बखर गद्य	—	संपा.ग.ब.ग्रामोपाध्ये
३५. मन्हाटी लावणी	—	म.वा.धोडे
३६. ख्रिस्ती मराठी वाड्मय	—	गंगाधर मोरजे

अथवा

आ) संशोधनशास्त्र

घटक — १ : संशोधनाची संकल्पना, संशोधनाच्या प्रेरणा व प्रयोजन, वैज्ञानिक संशोधन, सामाजिक संशोधन, वाड्मयीन संशोधन,

घटक — २ विविध संशोधन क्षेत्रातील परस्परसंबंध, संशोधनप्रक्रियेतील विविध टप्पे, संशोधनाची

उद्दिदष्टे, गृहितक, संशोधन सामग्री व साधने, संशोधनपद्धती.

घटक — ३ : भाषिक आणि वाड्मयीन संशोधनाची व्याप्ती,

घटक — ४ वाड्मयीन संशोधनाची विविध अभ्यासक्षेत्रे, साहित्यकृतीनिष्ठ संशोधन, लेखकनिष्ठ संशोधन, कालखंडनिष्ठ संशोधन.

संदर्भग्रंथ

१. शोधविज्ञानकोश	—	दु.का.संत
२. वाड्मयीन संज्ञा—संकल्पना कोश	—	संपा.वसंत आबाजी डहाके व इतर
३. सामाजिक संशोधन पद्धती	—	पु.ल.भांडारकर
४. मराठी साहित्य संशोधन: स्वरूप आणि दिशा — श.रा.राणे		

५. शोधनिबंधाची लेखनपद्धती	—	स.गं.मालशे
६. प्रबंध कसा लिहावा?	—	जयंत वेलणकर
७. सामाजिक शास्त्रांची संशोधन प्रणाली	—	विजय जरारे
८. संशोधन पद्धती : प्रक्रिया व अंतरंग	—	दु.का.संत
९. वाङ्मयीन विद्वता	—	दु.का.संत
१०. भाषा व साहित्य संशोधन खंड १, खंड २ व खंड ३ — संपा. वसंत जोशी,		गं.ना.जोगळेकर, म.ना.अदवंत
११. मराठी संशोधनविद्या	—	उषा देशमुख
१२. साहित्यशोधणी	—	उषा देशमुख
१३. संशोधन : स्वरूप आणि पद्धती	—	संपा. सु.रा.चुनेकर आणि इतर
१४. मराठी प्रबंध सूची	—	व.वि.कुलकर्णी
१५. संशोधन: सिद्धांत आणि पद्धती	—	सदा कन्हाडे

सत्र — चार

अभ्यासपत्रिका — १

प्राचीन—मध्ययुगीन मराठी कविता : भाग २

घटक — १ : मध्ययुगीन मराठी साहित्याची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, पार्श्वभूमी. पंडिती काव्य व शाहिरी काव्य यांचा स्थूल परिचय,

घटक — २ भारुड, लावणी, पोवाडा इ. प्रकारांचा स्थूल परिचय, मध्ययुगीन मराठी काव्य : प्रमुख वैशिष्ट्ये.

घटक — ३ : अभ्यासग्रंथ

१. तुकारामदर्शन — संपादक गं. बा. सरदार
२. दमयंती स्वयंवर : रघुनाथ पंडित — संपादक अ. का. प्रियोळकर

घटक — ४ १. श्लोककेकावली : मोरोपंत — संपादक श्री. ना. बनहट्टी.
२. पैंजण — संपादक म.ना. अदवंत

संदर्भग्रंथ

१. मराठी कविता : जुनी आणि नवी	—	वा.ल.कुळकर्णी
२. ओवी ते लावणी	—	श्री.र.कुलकर्णी
३. संत, पंत व तंत	—	श्री.म.माटे
४. प्राचीन मराठी कविपंचक	—	द.सी.पंगू
५. मन्हाटी लावणी	—	म.वा.धोडे
६. मराठी शाहीर	—	श्री.म.वर्दे
७. मध्ययुगीन मराठी साहित्य: एक पुनर्विचार—	—	श्री.र.कुलकर्णी
८. प्राचीन मराठीच्या नवधारा	—	रा.चिं.ढेरे
९. पंडित कवी	—	के.ना.वाटवे
१०. आनंदाचा डोह	—	रा.ग. जाधव
११. साक्षात्कारी संत तुकाराम	—	शं.दा.पेंडसे
१२. तुकाराम	—	भालचंद्र नेमाडे
१३. श्री तुकारामबाबांच्या अभंगाची गाथा	—	संपा. पु.म. लाड

अभ्यासपत्रिका — २

अ) विशेष ग्रंथकार : भालचंद्र नेमाडे

घटक — १ : भालचंद्र नेमाडे : चरित्र आणि व्यक्तिमत्त्व, नेमाडयांच्या

साहित्याची सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय पार्श्वभूमी,

घटक — २ नेमाडे यांचा देशीवाद — नेमाडे यांचे साहित्यविश्व : एक आढावा

घटक — ३ : अभ्यासग्रंथ

१. कोसला (काढंबरी)

घटक — ४ १.देखणी (कवितासंग्रह)

२.टीकास्वयंवर (समीक्षा)

संदर्भग्रंथ

१. कोसलाबद्दल	—	संपा. बाबा भांड
---------------	---	-----------------

२. नेमाडे यांचे काढंबरीचतुष्टय	— संपा. राजन गवस
३. भालचंद्र नेमाडे यांची काढंबरी:एक चिकित्सा	— किशोर सानप
४. भालचंद्र नेमाडे यांची समीक्षा:एक चिकित्सा	— किशोर सानप
५. भालचंद्र नेमाडे यांची कविता:एक चिकित्सा	— किशोर सानप
६. देखणीसंबंधी	— संपा.नीळकंठ कदम
७. नेमाडे यांचे साहित्य: एक अन्वयार्थ	— केशव सद्रे
८. देशीवाद	— अशोक बाबर
९. देशीयता ते जागतिकीकरण	— मदन कुलकर्णी
१०. निवडक मुलाखती	— भालचंद्र नेमाडे
११. सोळा भाषणे	— भालचंद्र नेमाडे
१२. साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण	— भालचंद्र नेमाडे
१३. जागतिकीकरण आणि देशीवाद	— रंगनाथ पठारे
१४. आणिक यीकास्वयंवर	— संपा. सुषमा करोगल व इतर

आ) भाषांतरमीमांसा

घटक — १ :भाषांतर : संकल्पना व स्वरूप भाषांतराचे प्रकार : अनुवाद, रूपांतर व भाषांतर

घटक — २ अनुवाद : शास्त्र आणि कला, भाषांतरकार्यातील समस्या

घटक — ३ :ललित साहित्यकृतीचे भाषांतर, मराठीतील भाषांतरित साहित्याचा आढावा

भाषांतर आणि तौलनिक साहित्याभ्यास : परस्परसंबंध

घटक — ४ परकीय भाषांमधील साहित्यकृतीची मराठी भाषांतरे, भारतीय भाषांमधील

साहित्यकृतीची मराठी भाषांतरे

संदर्भग्रंथ

अ) सैद्धांतिक ग्रंथ

१. भाषांतरमीमांसा	— कल्याण काळे व अंजली सोमण
२. भाषांतर	— सदा कन्हाडे

३. भाषांतर व भाषा — विलास सारंग
 ४. भाषांतरविद्या : स्वरूप आणि समस्या — संपा. रमेश वरखेडे
 ५. अनुवाद : स्वरूप आणि विवेचन — य.च.म.मु.विद्यापीठ, नाशिक
 ६. भाषांतर : शास्त्र की कला — म.वि. फाटक व रजनी ठकार

ब) ललित ग्रंथ

१. अर्धामुर्धी कहाणी — इंदिरा गोस्वामी (अनुवाद अर्चना मिरजकर)
 २. रसिदी टिकट — अमृता प्रीतम (अनुवाद मुरलीधर शहा)
 ३. नाच ग घुमा — माधवी देसाई

अभ्यासपत्रिका — ३

भाषाविज्ञान भाग — २

घटक १ : समाजभाषाविज्ञान

समाज—संस्कृती — भाषा सहसंबंध, समाजभाषाविज्ञानातील विविध संकल्पना :
 भाषिक भांडार, लघुक्षेत्रे, भाषिक प्रभावक्षेत्र, भाषिक संपर्क, भाषाव्यवहार,

घटक २ द्वैभाषिकता, बहुभाषिकता, भाषामिश्रण, भाषाबदल, भाषानिषिद्धता, भाषाशुद्धी,
 भाषाप्रदूषण, लिंगभेदाची भाषा व इतर भाषिक भेद

घटक ३ : मराठीचा उगमकाळ आणि तिची जनक भाषा

मराठीचा उगमकाळ निश्चितीची साधने : ग्रंथ, लेख व इतर मतमतांतरे,
 अंतर्वर्तुळ —बहिर्वर्तुळ सिद्धांत, मराठीच्या पूर्वभाषांचे ऋण,
 जनकभाषेविषयी मते

घटक ४ प्रमाण मराठी आणि तिच्या बोली

प्रमाणभाषा व बोली साम्यभेद, बोलीअभ्यासाचे महत्त्व,
 प्रमाण मराठी व मराठीचा भाषिक प्रदेश,
 मराठीच्या बोली – वन्हाडी, अहिराणी, कोकणी, नागपुरी, झाडी

संदर्भग्रंथ

- | | | | |
|-----|--|---|-------------------------------------|
| १. | समाजभाषाविज्ञान | — | रमेश वरखेडे |
| २. | समाजभाषाविज्ञान प्रमुख संकल्पना | — | र.ना. वरखेडे |
| ३. | सामाजिक भाषाविज्ञान | — | संपा. प्रभाकर जोशी, चारुता गोखले |
| ४. | मराठी भाषेचा आर्थिक संसार | — | अशोक केळकर |
| ५. | भाषाविज्ञान परिचय | — | स.ग. मालशे, द.दि. पुंडे, अंजली सोमण |
| ६. | मराठी प्रमाणभाषेचे स्वरूप | — | सुहासिनी लद्दू |
| ७. | मराठी भाषिक अभ्यास : ऐतिहासिक आणि वर्णनात्मक — | — | मु.श्री कानडे |
| ८. | भाषाविज्ञान आणि मराठी भाषा | — | अनिल गवळी |
| ९. | ‘वबपवसपदहनपेजपबे रु त्व पदजतवकनबजपवद | — | चमजवत ज्तनकहपसस |
| १०. | ‘वबपवसपदहनपेजपबे | — | तण ण भकेवद |
| ११. | भाषा आणि संस्कृती | — | ना.गो. कालेलकर |
| १२. | झाडीबोली | — | हरिश्चंद्र बोरकर |
| १३. | नागपुरी बोली | — | वसंत कृ. वन्हाडपांडे |
| १४. | वृद्धी भाषा आणि भाषाभ्यासाचे विकसन — दिनेश माहुलकर | — | |
| १५. | सामाजिक भाषाविज्ञान | — | रमेश धोंगडे |
| १६. | साहित्याची भाषा | — | भालचंद्र नेमाडे |
| १७. | सामाजिक भाषाविज्ञान कक्षा आणि अभ्यास (संपा.) : जयश्री पाटणकर | — | |
-

अभ्यासपत्रिका — ४

अ) अर्वाचीन मराठी वाङ्मयेतिहास

(इ.स. १८०० ते २०००)

घटक — १ : अर्वाचीन व आधुनिक या संकल्पनांचा विचार, मराठी वाङ्मयाचा

अव्वल इंग्रजी कालखंड (१८१८ ते १८८५) : वाङ्मयीन

स्थितिगती, अनुवादित वाङ्मयाचा कालखंड, या कालखंडातील

राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक परिस्थिती व तिचा

वाङ्मयविश्वाशी असणारा संबंध, या कालखंडातील

प्रबोधनप्रक्रिया,

घटक — २ अर्वाचीन मराठी वाङ्मयाचा आरंभकाळ (१८८५ ते १९२०) : या

कालखंडातील राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक प्रबोधनाचे स्वरूप

व त्याचा वाङ्मयावरील परिणाम, या कालखंडातील निबंध, कविता,

कथा, कादंबरी, नाटक या वाङ्मयप्रकारांचा इतिहास, अर्वाचीन

वाङ्मयाचा उत्तरार्ध (१९२० ते १९४५) : या कालखंडातील निबंध,

कविता, कथा, कादंबरी, नाटक या वाङ्मयप्रकारांचा इतिहास.

घटक — ३ : महायुद्धोत्तर मराठी साहित्य (१९४५ ते २०००) : महायुद्धोत्तर

सामाजिक — राजकीय परिस्थिती आणि मराठी साहित्याचा अनुबंध,

नवकथा, नवनाट्य व नवकादंबरीची निर्मिती व विकास,

घटक — ४ या कालखंडातील वाङ्मयप्रकारांचा स्थूल इतिहास, दलित आणि ग्रामीण

साहित्याचा इतिहास, अर्वाचीन कालखंडातील काही साहित्यप्रवाह :

राष्ट्रवादी, गांधीवादी, मार्क्सवादी, आंबेडकरवादी, स्त्रीवादी

सहित्यप्रवाह आणि त्यांचा स्थूल आढावा, जनवादी, आदिवासी,

देशीवादी साहित्याचा स्थूल आढावा.

संदर्भग्रंथ

१. अर्वाचीन मराठी गद्याची पूर्वपीठिका — ग.बा. सरदार
२. आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास खंड १, २ — अ.ना. देशपांडे
३. आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास खंड ४, ५ व ६ — महाराष्ट्र साहित्य परिषद.
४. प्रदक्षिणा खंड १ व २ — कॉन्टिनेटल प्रकाशन, पुणे
५. मराठी साहित्य : प्रेरणा व स्वरूप — संपा. गो.मा. पवार, म.द. हातकणंगलेकर
६. मराठी कथा : उद्गम आणि विकास — इंदुमती शेवडे
७. मराठी वाङ्मयाचा विवेचक इतिहास — प्र.न. जोशी
८. मराठी कादंबरी : पहिले शतक — कुसुमावती देशपांडे
९. मराठी कविता : स्वरूप आणि विवेचन — निशिकांत ठकार
१०. अर्वाचीन मराठी काव्यदर्शन — अक्षयकुमार काळे
११. मार्क्सवाद आणि मराठी साहित्य — वि.स. जोग
१२. मराठी वृत्तपत्रांचा इतिहास — रा.के. लेले
१३. मराठी वाङ्मयाचा अभिनव इतिहास — संपा. ग.ना.जोगळेकर
१४. स्वातंत्र्योत्तर मराठी कविता — संपा. सुषमा करोगल
१५. वाङ्मयेतिहासाची संकल्पना — संपा. द.दि. पुंडे
१६. अर्वाचीन मराठी वाङ्मयसेवक : भाग १ ते ७ — संपा. ग.दे. खानोलकर
१७. अर्वाचीन मराठी साहित्याची सांस्कृतिक पाश्वर्भूमी — सदा कन्हाडे
१८. मराठी भाषा आणि साहित्य — वि.भा. देशपांडे, स्नेहल तावरे
१९. मराठी प्रादेशिक कांदबरी : तंत्र आणि स्वरूप — मदन कुलकर्णी
२०. आंबेडकरवादी साहित्य — रा.ग. जाधव
२१. दलित साहित्य : वेदना आणि विद्रोह — भालचंद्र फडके
२२. दलित साहित्य : सिद्धांत आणि स्वरूप — यशवंत मनोहर
२३. आजचे मराठी साहित्य — संपा. आशा सावदेकर आणि इतर
२४. मराठी टीका — संपा. वसंत दावतर
२५. नवसमीक्षा : काही विचारप्रवाह — संपा. गो.म. कुलकर्णी

२६. मराठी साहित्य : इतिहास आणि संस्कृती — वसंत आबाजी डहाके
२७. समीक्षेतील नव्या संकल्पना — संपा. मनोहर जाधव
२८. समकालीन मराठी साहित्य : प्रवृत्ती आणि प्रवाह — संपा. मदन धनकर, मृणालिनी पाटील, ज्योती लांजेबार
-

अथवा

आ) साहित्यसमीक्षा

- घटक — १ :** समीक्षेची संकल्पना, साहित्य—समीक्षेची उद्दिदष्टे, संशोधन व समीक्षा : परस्परसंबंध, समीक्षेतील आस्वाद, आकलन व मूल्यमापन यांचे स्थान
- घटक — २** आदर्श समीक्षेचे गुणधर्म, मराठी समीक्षेची वाटचाल, समीक्षेच्या विविध पद्धती, आधुनिक समीक्षा — सिद्धांत
- घटक — ३ :** कलावादी समीक्षापद्धती, जीवनवादी समीक्षापद्धती, समीक्षा : सैद्धांतिक आणि उपयोजित, आस्वादक समीक्षा, रूपवादी समीक्षा,
- घटक — ४** चरित्रात्मक समीक्षा, मानसशास्त्रीय समीक्षा, आदिबंधात्मक समीक्षा, ऐतिहासिक समीक्षा, समाजशास्त्रीय समीक्षा

संदर्भग्रंथ

१. आधुनिक समीक्षा सिद्धांत — मिलिंद मालशे, अशोक जोशी
२. समीक्षेची नवी रूपे — गंगाधर पाटील
३. विसाव्या शतकातील मराठी समीक्षा — संपा. विलास खोले
४. शैलीवैज्ञानिक समीक्षा — रमेश धोंगडे
५. रसास्वाद : वाङ्मय आणि कला — माधव आचवल
६. रसग्रहण : कला आणि स्वरूप — गो.म. कुळकर्णी

७. नवसमीक्षा : काही विचार प्रवाह	—	संपा. गो.म. कुळकर्णी
८. वाइमयीन रसास्वाद	—	भीमराव कुळकर्णी
९. साहित्याचे तत्त्वज्ञान	—	वि.ना. ढवळे
१०. संहितासमीक्षा आणि पारिभाषिक संज्ञा	—	वसंत दावतर
११. मराठी टीका	—	संपा. वसंत दावतर
१२. आत्मलक्षी समीक्षा	—	रमेश धोंगडे
१३. टीकाविवेक	—	श्री. के. क्षीरसागर
१४. साठोत्तरी मराठी समीक्षा	—	केशव सद्रे
